Vadgaon, Dist : Pune – 421106. T :+91-9769433723

E: elegantflora2012@gmail.com • www.elegantflora.in

Date: 20th January, 2023

To,

BSE Limited

Department of Corporate Service, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Script Code: 526473

Ref.: Elegant Floriculture & Agrotech (India) Limited

Sub.: Submission of newspaper advertisements of Unaudited Quarterly Financial Results

for the quarter ended 31st December, 2022

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, kindly find attached herewith copies of newspaper advertisements of the Unaudited Quarterly Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2022, published in "Active Times" - English Edition and "Mumbai Lakshadeep" - Marathi Edition on Friday, 20th January, 2023.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,

For Elegant Floriculture & Agrotech (India) Limited

Pawankumar Agarwal DIN: 00127504 **Director**

Encl: as above

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public a that SHRI. SANJAY KASHIRAM SAWANT is intending to sale, transfer, assign and convey the ownership rights in respect o Room, which as more particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrances and marketable title and **peaceful possession.** The said room was purchased by SHRI. SANJAY KASHIRAM SAWANT from one SMT. BHIKABAI BHAGOJI SHINDE vide Sale Deed dated 2nd August

We therefore hereby call upon the public at large, that if any person(s) has /have any right, title, interest, claim/s by way of sale, gift lease, inheritance, exchange, mortgage (equitable or otherwise), charge, lien, trust possession, easement, leave and license heirship, agreement, maintenance, family arrangement, attachment, succession or an decree, order or award passed by court of lav or otherwise howsoever in respect of the said Shop or put thereof the same should be communicated to the undersigned at his office address at 216, Diplaxmi Co-operative Housing Society Ltd., 2nd Floor, Opp. B.I.T Chawl No. 25, M.G. Marg, Agripada, Mumbai 400 011, along with the necessary documents proof thereof, within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which such claim or objection, if any, will be deemed to have been waived or abandoned and no binding on my client/s and my client may proceed on the basis of the title of the scheduled property as marketable and free

> The Schedule above referred to : (Description of Premises)

All that piece and parcel of Room No. 209 admeasuring 225 sq. ft. carpet area, Amar Shiv Shankar SRA Co-operative Housing Society Ltd., situated at Shivshrushti, Building Samshan Road, Dahanukarwadi, Kandival (West), Mumbai - 400 067, situate bearing CTS No. 860 & 819 (part) of Village Kandivali Taluka Borivali, within the registration district and sub-district of Mumbai City and Mumba

Dated this 20th day of January, 2023. Shri, Deepak N. Rane Advocate & Legal Consultant

PUBLIC NOTICE Late Mr. Ramavadh Kanchar

Late Mr. Ramavadh Kanchan Vishwakarma Was an Owner of SHOP NO. 18 OF WING-E ON THE GROUND FLOOR, BUILDING NO.3 OF THE DR. BABASAHEB AMBEDKAR NAGAR SRA CO-OP. HSG. SOC. LTD FINAL PLOT NO. 616(PT), T.P.S. IV MAHIM DIVISION, SE N A PA TI B A PA TI MA RG ELPHINSTONE ROAD MUMBAI 400028, He has prepared and registered his last will dated on 07-05-2021 before joint sub registrar Mumbai 5 and by way of his last will he has bequeath all his right from said property in the name of his Son Mr. Avinash Ramavadh Vishwakarma and Late Mr. Ramavadh Vishwakarma died on 30-05-2021 Vishwakarma died on 30-05-2021 at Uttar Pradesh, Property more particularly described in the Schedule hereunder written ("the said Property").

Under instruction of my client **Mr** Avinash Ramavadh Vishwakarma Avinash Ramayadh Vishwakarma, I hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants to the transfer of the said shares, share certificate and interest of the deceased member in the capital/property of the society mention in schedule or otherwise howsoever, I hereby requested to make the same known in writing along with supporting documents to the undersigned at office no 205, Sai Shraddha Building, Canandi Boath Mark Eliphiantone office no 205, Sal Shraddha Building, Senapati Bapat Marg Elphinstone Road Mumbai- 400013 within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. Failing which it shall be constructed and accepted that there does not exist any such claim and/or the same shall be constructed as having been non-existent/waived/

SCHEDULE OF THE PROPERTY SCHEDULE OF THE PROPERTY
SHOP NO. 18 OF WING-E ON THE
GROUND FLOOR, BUILDING
NO 3 OF THE DR. BABASAHEB
AMBEDKAR SRA CO-OP. HSG.
SOC.LTD FINAL PLOT NO.
616(PT), T.P.S. IV MAHIM DIVISION,
SEN APATI BAPAT MARG
ELPHINSTONE ROAD MUMBAI400028

Date: 20.01.2023 Place: Mumbai

(Sagar Marathe) Advocate

PUBLIC NOTICE Kashiram Shinde W/o. Late Kashiram Annajirao Shinde Aged 78 years Bearing UID No: 6200 8097 3489 Pan No: CUVPS0442R Property Address: Room No: 742, D-02, Ankur CHSL, Charkop Sector 07, Near Haryana Bhavan, Kandivali (West), Mumbai, Maharashtra 400 067, It is further stated that the above mentioned room was originally allotted to Mr. Kashiram Annaiirao Shinde in 1991-92, who expired on 25th February 2007. The original Allotment Letter of Mr. Kashiram Annajirao Shinde is not received/lost/misplaced. Legal Heirs: 1) Rajashree R. Bhosle Aged [52, 2] Sharayu S. Gosavi Aged 49, 3) Ashok Kashiram Śhinde Aged 47 and Sushma Anant Ghadge Aged 46. Any person or persons apart from the names mentioned having any claim, rights, title, interest and demand whatsoever in the above mentioned property, hence they can claim within 15 days from the date of this advertisement published.

Place: Mumbai; Date 20/01/2023 Sd/- Advocate Chetan L. Yadav Tapovan Madhav Dham, Besides Hanuman Temple, Malad (East), Western Suburbs, Mumbai 400 097. Contact No. 9969634929

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large under instruction of my client Mr. Subhash Amarnath Wigh that he is lawful occupier,

Amarnath Wigh that he is lawful occupier, claimant and in exclusive right, title, interest in the properties and also having relevant documentary records in his name, the details whereof as under - 1. C.T.S. No. 120 (part) situated at Village Sahar, Taluka Andheri, Sutarpakadi Sahar, in the registration district and sub district of Mumbai City and Mumbai Suburban District Maharashtra admeasuring around District, Maharashtra, admeasuring around 278.25 square meters.

2. Survey No. 112 (pt), Hissa No. 3, C.T.S. No. 145 (part) situated at Village Sahar, Taluka Andheri, Sutarpakadi Sahar, in the registration district and sub district of Mumbai City and Mumbai Suburban District Maharashtra, admeasuring around

606 square meters.

3. Adm. area 2200 Sq. ft. Carpet, situated in C-Wing, of a newly constructed building at 119, Business Point Buildings, Sutar Pakhadi, Sahar Village, Andheri (East)

Mumbai - 400099.
That my client Mr. Subhash Amarnath Wigh acquired / purchased the above said properties from Late ROY AMBROSE CREADO and since then my client is in use, occupation of the said properties as

sole owner thereof. sole owner thereof.
Any person / party / legal heirs / representative having any adverse claim or interest over the said properties or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days from the date of publication

nereof otherwise no claim shall be entertained Place : Mumbai Date : 20.01.2023 SUDHAKAR MISHRA (ADVOCATE)
SUDHAKAR MISHRA (ADVOCATE)
Add.: 1023, Lower Gr. floor, Rustomjee's Eaze
Zone, Laxmi Singh Complex, Goregan
Mulund Link Road, Malad (W) Mumbai 400 064
Mobile: 9869035894

PUBLIC NOTICE

Notice is here by given that I Shri. Dattatraya Manikrao Jadhav and Bharat N. Patel (M/s. Shubh Developers) in Between Legal Agreement for Shop at Badlapur east, Address Shop no. 11, Shubhash Deep Apartmenta, Near Wagho flour mill, Katrap, Badlapur East 421503 in dated 16 /06 /2005, but the original Agreement deed has missing dated 17 /10 /2022 from s and it still missing. a compliant regarding non-arrival has been registered at Vishnunagar Police Station Dombivli west on dated 17/01/2023 as registered no. 63/2023.

If any person/person'si or entity or trust or any other person having any rights or authority in the above mentioned original agreement or is the said shop or transaction there to should contact the following address within 15 days from the date of publication of this Notice.

Date: 20/01/2023 Place : Dombivli

Shri. Dattatraya Manikrao Jadhav Shop no. 11, Shubhash Deep Apartmenta Near Wagho flour mill, Katrap, Badlapur East 421503

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of my clients MR. NAGARAJ A. RAIKAR and SMT. ASHA A. RAIKAR. Vide Agreement for Sale dt. 25/10/2018 LATE MR. NIKESH A. RAIKAR, MR. NAGARAJ A. RAIKAR and SMT. ASHA A. RAIKAR jointly purchased a flat bearing No. A/601 approximately admeasuring 71.57 sq. Meters Built Up area on 6th Floor of Wing A in the building known as LA GARDENIA of the society known as BLDG No. B-7, LA GARDENIA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., lying and situated on land bearing C.T.S.NO. 05/2.94, 93.95/1 of village NAVGHAR in Talluka & District Thane within the limitation of MIRA BHAYANDER MUNICIPAL (hereinafter collectively referred to and call as the said "FLAT"). Late Mr. NIKESH A. RAIKAR deceased on 22/11/2021 leaving behind mother SMT. ASHA A. RAIKAR and brother MR. NAGARAJ A. RAIKAR as his only legal heirs.

Any person/s, and Bank/s, Financial Institution/s except LIC Housing Finance Ltd., having any right/s, title, interest/s or claim/s against or to or in respect of said tenement / flat or any part thereof by way of sale, exchange, gift, release, license, tenancy, lease lien, charge, mortgage, trust, easement, partition, suit, decree, maintenance, inheritance, attachment or injection order, acquisition, requisition, lis-pendens, bequest, possession or otherwise howsoever is required to make the same known in writing along with complete documentary evidence thereof to the undersinged having office address. undersigned having office address

ADVOCATE SAPANA SHANKAR SAWANT. D-4, PLOT NO.533, SHRI DATTAGURU CHS LTD, SECTOR -5, CHARKOP, KANDIVALI(W), MUMBAI - 400 067

Within 15 days from the date of publication hereof failing which any and all such claims shal be considered as and deemed to have been waived and / for abandoned and it shall be presumed that no person has right, title or interest of any nature whatsoever in the said FLAT or any anthereof and the propose sale or purchase transaction of the said FLAT shall be proceeded.

SCHEDULE ABOVE REFERRED Flat No. A/601, 6TH FLOOR, BLDG NO.B-7, LA GARDENIA CO-OP HSG.SOCYLTD, B-6/7, UNIQUE GARDEN, OPP. BEVERLY PARK ROAD, MIRA ROAD (EAST), DIST: THANE - 401 107

Admeasuring 71.57 SQ. METERS BUILT UP AREA

Place : Mumbai Date : 20.01.2023

ADVOCATE SAPANA SHANKAR SAWANT

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mrs. Nisha Naresh Khilnani (Before Marriage Miss. Nisha Manohar Advani) has agreed to sell us, the residential flat at A-603, Evershine Avenue A/6, Global City, Virar West, TA- Vasai, DI - Palghar, Maharashtra - 401303 free from all encumbrances. The said flat was originally jointly owned by Mrs. Shashi Manohar Advani & Late. Mr. Manohar B. Advani but after the death of Late. Mr. Manohar B. Advani, Mrs. Shashi Manohar Advani gifted this flat to her daughter Mrs. Nisha Naresh Khilnani (Before Marriage Miss. Nisha Manohar Advani). Below mentioned legal heir (Mother & siblings of Mrs. Nisha Naresh Khilnani) of the flat also agreed to release their rights in favor of Mrs. Nisha Naresh Khilnani (Before Marriage Miss

- Nisha Manohar Advani) without any consideration. I) Mrs. Shashi Manohar Advani (Mother)
- ii) Mrs. Jaya Puroshatam Ganwani (Before Marriage Miss. Jaya Manohar Advani) (Real Sister)
- iii) Mr. Haresh Manohar Advani (Real Brother)

iv) Mr. Mahendra Manohar Advani (Real Brother)

<u>इंडियन बैंक</u>

Any person (including above)having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof to the undersigned at Mr. Amitkumar Kaushikkumar Prajapati at A-304, Evershine Avenue A/6, Global City, Virar West, TA- Vasai, DI - Palghar, Maharashtra - 401303 within fourteen days from the date of publication thereof, failing which the negotiation shall be completed, within any reference to such claim and the claim if any, shall be deemed to have been given up or waived.

> Mr. Amitkumar Kaushikkumar Prajapati A-304, Evershine Avenue A/6, Global City Virar West, TA- Vasai, DI – Palghar, Maharashtra – 401303

> > Indian Bank ALLAHABAD

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Folio No. 9602925, Equity Shares of Rs.10/-

rupees terrority) each bearing						
Distinctive No.	Share Certificate Nos.	No. of Shares				
2223621001 To 2223621460	62653326	460				
6874872319 To 6874872778	66657672	460				

of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers - IV, Nariman Point, Mumbai 400021 registered in the name of Raj Krishan Sarin and Deepak Sarin have been lost. Deepak Sarin has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

PUBLIC NOTICE

This Notice is issue to General Public and it is hereby informed by the Director A) Mr. Imran Abdul Sindh (Din no 07527802) and Director B) Mr. Bilal Ali Khan (Din no07527858) of viz., M/s. GULF FOREX AND TRAVELS PVT LTD CIN No U74999MH2016PTC283254, EMAIL ID gulfforexpvtltd@gmail.com (Company having office at No 106, K T Chambers Premises CSL, Near Vasai Station, Vasai Road (West) District Palghar 401202, that they have resigned as Director of the Company and have transferred their respective share holding in the Company New Director A) Mr Nadeem Kareem Kazi (Din no 08579056) and B) Mr.Mohammed Hussain Suleman Koradia Din No 08578938) email id hkoradia007@gmail.com. Necessary document executed and are filed before the Registrar of Companies and all concerned and competent authorities of their resignation as Respective Director from the Private Limited Company known as viz., M/s. GULF FOREX AND TRAVELS PVT LTD CIN No U74999MH2016PTC283254,EMAIL ID gulfforexpvtltd@gmail.com.Further, upon submission resignation they are shall not be Associated with the company or any transaction/s of the Company from 31/03/2022 They have resigned and now the New Director A) Mr Nadeem Kareem Kazi (Din no 08579056) and B) Mr.Mohammed Hussain Suleman Koradia Din No 08578938) email id hkoradia007@gmail.com, have come on record. That all the business transaction of the said Company shall be taken care by the New Directors and they shall be responsible from 01/04/2023. ALL persons including an individual, a company, banks, financial institution(s) non- banking financial institution(s) a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection, claim, right, title and/or interest in respect of said Company o any part or portion thereof by way of any transaction, memorandum of understanding, exchange, mortgage, pledge charge, gift, trust, inheritance, succession, possession, lease, tenancy, maintenance, easement, license, bequeate share, assignment, lien ,attachment, development rights, right of way, lispendens, reservation, agreement, FS consumption, development rights, or any liability or commitment or demand of any nature whatsoever for the Mortgage created, are hereby requested to inform the same in writing to the undersigned with supporting documents thereo within 15 days from the date of Publication of this Notice. If anyone has already carried out any transaction or being carrying out any transaction, kindly inform the undersigned in writing on the below mentioned address of Disha Karambar & Associates Chamber no.128 on the 2nd floor of Great Western Building, 23 Nagindas Master road Extn, Fort Mumbai - 400001. Land mark: Opp. Zen Cafe. Kalaghoda. Claims without documentar proofs and/or objections or directly published in Newspaper shall not be considered as valid

M/s. GULF FOREX AND TRAVELS PVT LTD office at No 106, K T Chambers Premises CSL, Near Vasai Station, Vasai Road (West Date: 20.01.2023 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am investigating and verifying the title of my client being M/S. SONAL CONSTRUCTION THROUGH ITS PROPRIETOR MR. being M/S. SONAL CONSTRUCTION THROUGH TIS PROPRIETOR MR. ANIL GANGARAM SAWANT in respect of flat bearing No. 201, in the building known as Shree Satyam Apartment., R.M. Road, Near Dahisar Bridge, Dahisar (West), Mumbai - 400 068., (hereinafter referred to as "the said flat") bearing C.T.S. No. 664, 664/1, 665, 665/1 to 3, in the Revenue Village Dahisar, Taluka Borivali, M.S.D., (hereinafter referred to as "the said flat") standing in his name. My client has informed that from the chain of the agreements, the following original Agreements in respect of the said flat has been lost, misplaced and is not traceable after diligent search. not traceable after diligent search

- A. Original Agreement for sale dated 14th June 2002 executed between M/S. SONAL CONSTRUCTION THROUGH ITS PROPRIETOR MR. ANIL GANGARAM SAWANT AND MRS. VARSHA VIJAY
- B. Original Agreement for sale dated 5th October 2011 Registered under serial No. BDR16-9437-2011 executed between (1) MR. CLIFFORD DENI'S D'SOUZA AND M/S. SONAL CONSTRUCTIONS THROUGH ITS PROPRIETOR MR. ANIL GANGARAM SAWANT.

In this regard, my client has also obtained loss certificate bearing No. 1445/2022 on dated 19/11/2022 from the Concerned Police Station pertaining to the loss

All the person/s having or claiming any right, title, interest, claim and demand in whatsoever in nature pertaining to aforesaid flat, agreements or any part thereo by way of inheritance, gift, Sale, release, lease, Mortgage, Charge, Lien, etc. or in any other manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within fifteen (15) days from the date of publication of this notice, failing which, it shall be presumed that such person/s claiming or having any such claim, right, title and interest etc. shall be deemed to have waived off

Advocate High Court 401, Shree Satyam Apartment, R.M. Road, Near Dahisar Bridge, Dahisar (West), Mumbai - 400 068.

Tel: 022-28900230/ 9699667090 Place: Mumbai Email: manirekarassociates@gmail.com Date: 19th January, 2023

ELEGANT FLORICULTURE & AGROTECH (I) LIMITED Regd. Office: Gut No.358, Village: Mouje Kashal, Taluka: Maval, Vadgaon, Pune-412106 Email Id: elegantflora2012@gmail.com | Web Site: www.elegantflora.in CIN No. L01110PN1993PLC217724 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER &

NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2022 (Rs. In Lakh						
	Qı	uarter end	ed	Nine Month ended Year ended		
Particulars	31.12.2022	30.09.2022	31.01.2021	31.12.2022		31.03.2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations	24.14	34.57	42.82	88.11	103.10	150.96
Net profit/loss for the period before tax and exceptional items	3.17	7.53	28.60	13.98	57.87	19.11
Net profit/loss for the period after tax(after exceptional items)	3.17	7.53	28.60	13.98	57.87	13.90
Total comprehensive income for the period(comprising profit for the period(after tax) and other comprehensive income (after tax)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Equity share capital	2000.00	2000.00	2000.00	2000.00	2000.00	2000.00
Other equity (excluding revaluatuion reserves)						108.82
Earning per share(in Rs.) (face value of Rs.10/- each)						
Basic (Not Annualised)	0.02	0.04	0.14	0.07	0.29	0.07

The above is an extract of detailed format of Standalone Financial Results for the quarter & Nine Month ended 31st December, 2022 filed with Bombay Stock Exchange on 18.01.2023 The full format of the said financial results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.elegantflora.in) The above results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Dir Directors of the Company.

For Elegant Floriculture & Agrotech (I) Limited
Sd/-Place: Mumba

0.02

0.04

0.14 0.07 0.29 0.07

PUBLIC NOTICE

ten only) each bearing						
	Distinctive No.	Share Certificate Nos.	No. of Shares			
	119277709 To 119277958	5868187 to 5868191	250			
	2223620291 To 2223621000	62653325	710			
	6874871359 To 6874872318	66657671	960			

Notice is hereby given that Folio No. 9602429, Equity Shares of Rs.10/- (Rupees

of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers - IV, Nariman Point, Mumbai 400021 registered in the name of Deepak Raj Sarin and Raj Krishan Sarin have been lost. Deepak Raj Sarin has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

PUBLIC NOTICE

PUBLIC AT LARGE is hereby informed that my clients 1) MS.ANUJA ANIL SATHE and 2) MR. ABHIJEET ANIL SATHE are the Co- Owners and absolutely seized and possessed of and/or otherwise well and sufficiently entitled of residential premises being Flat No.704, admeasuring about 374 Sq. ft. (carpet area) equivalent to 34.74 Sq. meter on the 7th Floor, A-wing. in The Windsor Co- Operative Housing Society Limited, situated at Nr.ESI Hospital, RNA Suncity Thakur Village, Kanidvali (East), Mumbia-400101, a building Constructed plot of land bearing C.T.S. No. 824(Part) and old CTS No.809/A/1/19A/1/1/1A AND New no. 809A/1/19A/1/1/1A/3A/1/2 situate, lying and being at Village Poisar, Taluka Borivali in the registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban (hereinafte

My Clients states that by an Agreement dated 6th December, 2016 duly No.BRL-1-11263-2016 the aforesaid Flat has been purchased by 1) Mrs. Anita Anil Sathe and 2) Ms.Anuja Anil Sathe from M/s. Trirupathi Enterprises.

My Clients states that their sister Mrs. Anita Anil Sathe is expired on 24-

07-2022 and her husband **Mr. Anil Keshav Sathe** is predeceased to her and expired on 21-07-2021 at Mumbai without making any testaments leaving behind my clients being their children's and only surviving legal heirs and absolute co-owners of said flat premises under Hindu Succession

Mv Clients states that they are the only surviving legal heirs of their deceased Mrs. Anita Anil Sathe and also co owners of aforesaid Flat. My Clients states that they willing to become the members of The Windson Co-Operative Housing Society Limited and to obtain Share certificate in their joint name from said Society being heirs of deceased owner and

PUBLIC AT LARGE ARE HEREBY Any persons having any claim or right in respect of the said Flat or said Share Certificate by way of inheritance, maintenance, bequest, gift, sale, mortgage, charge, trust, lease, lien and/or possession, encumbrances, licence, lis-pendens, easement, agreement howsoever or otherwise is hereby required to intimate the undersigned at Office, within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice of his/her such claims, if any, with all supporting documents, failing which the claim and the claims, if any, of such person or persons shall be treated as waived and not binding on my clients. Mumbai, dated this 20th day of January, 2023.

Kajupada, Borivali (East), Mumbai- 400 066.

AMOLAROTE Advocates High Court, Ranade Apartment, Sawarpada Corner

Mob-9820822093 E-mail: arote.amol@gmail.com

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

I am concerned for my clients, Saraswat Co-Operative Bank Limited, Goregaon (West), Mumbai.Notice is hereby given to general public that M/s. Prism Gas Detection Pvt. Ltd availed Ioan against the mortgage of unit 213, Oshiwara Industrial Centre Premises CHSL situated at CTS No.161, Opp. Oshiwara Bus Depot, New link road, Goregaon West, Mumbai-400104 from my said client.

The said M/s. Prism Gas Detection Pvt. Ltd also deposited Ten shares of Rs.50 each bearing Distinctive Nos 971 to 980 (Both Inclusive) represented by share Certificate No.098 issued by society as and by way of security.

The said Share Certificate No.098 issued by Oshiwara ndustrial Centre Premises CHSL in favour of said M/s. Prism Gas Detection Pvt. Ltd has been misplaced by my clients.

Any persons having any claim, right, title, interest against, to or in respect of the said Share Certificate are hereby called upon o inform the society in writing within 7 days from the date of publication here of, failing which the society shall issue inlicate Share Certificate to said M/s. Prism Gas Detection vt. Ltd.

> DATED THIS 12TH DAY OF DECEMBER, 2022 (HITESH D. PATEL) ADVOCATE HIGH COURT

> **BLOCK 9, BLDG NO.25 SHREE GOVIND** NAGAR SOCIETY, NEAR MARUTI TEMPLE, GOVIND NAGAR, BORIVLI (WEST),

MUMBAI: 400 092 Director

MODELLA WOOLLENS LIMITED CIN: L17120MH1961PLC012080

Registered Office: 4 C, Vulcan Insurance Building, Veer Nariman Road, Churchgate, Mumbai 400020 E-mail: modellawoollens@gmail.com, Website: www.modellawoollens.com Phone: 022-22047424

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH ENDED 31st DECEMBER, 2022

	(Rupees in Lakiis					pees iii Lakiis)		
Sr. No.	Particulars		Quarter Ended			Year to date Figure		
		31.12.2022	30.9.2022	31.12.2021	31.12.2022	31.3.2022		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operations	160.06	0.72	138.42	160.78	553.34		
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items).	148.96	(4.68)	14.71	144.28	62.02		
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items). Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items).		(4.68)	14.71	144.28	62.02		
4			(4.68)	11.21	159.78	46.52		
5	Total Comprehensive Income for the period[Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	148.96	(4.68)	11.21	159.78	46.52		
6	Equity Share Capital	91.00	91.00	91.00	91.00	91.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-		
8	8 Earning Per Share (of Rs.10/- each)(for continuing and discontinued 1. Basic:							
			(0.51)	1.23	17.56	5.11		
	2. Diluted:	16.37		1.23	17.56	5.11		

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly/ Nine Month ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarter/Nine Month ended Financial Results are available on the Websites of the Websites of the Stock Exchange BSE Limited www.bseindia.com and the www.modellawoollens.com
- The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting

For and on behalf of the Board of Directors

Sandeep Shah

Director (DIN 00368350)

Diluted(Not Annualised)

Date: 19.01.2023

First Floor, B-wing, 101, Neo Vikram CHSL., Sahakar Nagar, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 058. MEGA E-AUCTION ON 31.01.2023. AT 11.00 A. M. TO 05.00 P. M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS. AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website https://www.mstcecommerce.com

APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Constructive / Symbolic / Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" on 31.01.2023 for recovery as follows:-

DATE OF DOCUMENT, PROPERTY & INSPECTION: 27.01.2023				EARNEST MONEY DEPOSIT UPTO 31.01.2023 BETWEEN 11.00 A. M. TO 4.00 P. M.				
		Name of the		Reserve Price (R. P.)	Branch Address &			
Sr. No.	Description of the Property (Status of Possession)	Name of the Borrower	Guarantor / Mortgager	Amount of Secured Debt	Earnest Money Deposit (E. M. D.)	Contact Details fo Sale Details		
1	-lat No. 402, 4 ^m Floor, B-Wing, Building No. 11, Building "Type B", Salaudin Salaudir		Mr. Aziz Salaudin	₹ 23,81,756/- as per demand notice dated 23.08,2019 + interest	R. P. : ₹ 12,80,000.00 (Rs. Twelve Lac Eighty thousand Only)			
1	Sodhi Presidency, Village Pam Tembhi, Vrindavan Nagari, Navapur Road, Boisar(W), Palghar-40 1501 (SYMBOLIC POSSESSION)	Qureshi (Borrower)	Qureshi (Mortgagor)	till the date of realization & cost, charges & other expenses.	E. M. D. : ₹ 1,28,000.00 (Rs. One Lac Twenty Eight Thousand Only)	143 Pauline Siste Society, Waterfi		
•	Bungalow No. 3, Comprising of Ground +1 floor, phase-1, project MANTRA PARADISE situated on Plot No. 1, land bearing S. No. 41/1	Wr. Kanui Wr. Kanui	₹74,63,472/- as per demand notice dated 02.07.2018 + interest	R. P. : ₹ 31,00,000/- (Rs. Thirty One Lacs Only)	Road, Bandra (V Mumbai • Branch : Band			
2	at Village Kajali, Taluka Talasari, Dist. Palghar. Having Built up area 1076.39 Sq. ft. (PHYSICAL POSSESSION)	(Borrower)	Kapoor (Mortgagor)	till the date of realization & cost, charges & other expenses.	E. M. D. : ₹ 3,10,000/- (Rs. Three Lac Ten Thousand Only)	West, • Branch Head : Ashutosh Maury		
1	Flat No. 401, 4th floor, A wing, Bldg No. 10, Sodhi Presidency, Village Pam Tembhi, Vrindavan Nagari, Pamtembhi village, Navapur Road,	Mr. Dayaram Hemaram	Mr. Dayaram Hemaram	₹ 24,84,474/- as per demand notice dated 23.02.2022 + interest	R. P. : ₹ 16,97,000/- (Rs. Sixteen Lac Ninety Seven Thousand Only)	■ Mob. I 7738152037.		
3	Boisar (W)-401 501 in the name of Mr. Dayaram H. Choudhary & Mrs. Manju Dayaram Choudhary. (SYMBOLIC POSSESSION)	Choudhary (Borrower)	Choudhary (Mortgagor)	till the date of realization & cost, charges & other expenses.	E. M. D. : ₹ 1,70,000/- (Rs. One Lac Seventy Thousand Only)			

For downloading further details and Terms & Conditions, please visit: (i) https://www.indianbank.in, (ii) https://www.mstcecommerce.com, (iii) https://www.indianbank.in, (iii) https://www.mstcecommerce.com, (iii) https://www.indianbank.in, (iii) https://www.indian (https: www.mstcecommerce.com) for E-Auction will be provided by our E-Auction service provider M/s. MSTC Limited having its Registered Office at 225-C, A. J. C. Bose Road, Kolkata-700 020

(Contact Phone & Toll Free Numbers 079-41072412 / 411/ 413 or 1800-103-5342). Important note for the prospective bidders: (E-Auction through https:// www.mstcecommerce.com, Registration should be completed by Intending bidder on or before EMD Date and there should be EMD balance in global wallet.) Bidder has to complete following formalities well in advance: - Step 1: Bidder / Purchaser Registration - Bidder to register on E-Auction portal (link given above) http:// nerce.com (i.e https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) using his Mobile Number and Email ID. Step 2: KYC Verification - Bidder to upload requisite KYC documen KYC documents shall be verified by E-Auction service provider (may take 2 working days). Step 3: Transfer of EMD amount to his Global EMD Wallet: Online / Off-line transfer of fund using NEFT / Transfe using challan generated on E-Auction portal. Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, on or before EMD date.

Date: 12.01.2023 Place: Mumbai Authorized Officer, Indian Bank Note: This is also a notice to the borrower / guarantors / mortgagors of the above said loan about holding of this sale on the above i

Place: Mumbai Date: 19/01/2023 For Modella Woollens Limited

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. संजय काशिराम सावंत यांना सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य अधिकार असलेली खालील अनुसुचीत नमुद केलेली मालमत्ता अर्थात खोलीबाबत मालकीत्व अधिकार हे विक्री, हस्तांतर करण्याची इच्छा आहे सदर खोली श्री. संजय सखाराम सावंत यांनी श्रीमती भिकाबाई भागोजी शिंदे यांच्याकडून दिनांक ऑगस्ट, २०१० रोजीच्या विक्री करारनामानुसा खरेदी केली होती.

आम्ही सर्वसामान्य जनतेस येथे सचित करीत आहोत की, जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुद सदर सदर दुकान मालमत्तेवर विक्री, बक्षीस भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण (तत्सम किंवा इतर), अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा कायदेशीर हक्क, लिव्ह ऑण्ड लासन्स करारनामा, परिरक्षा, पारिवारीक व्यवस्था, जप्ती किंवा कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाद्वारे पारीत हुकूमनामा, आदेश किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात आक्षेप/दाव्याचे पुष्ठचर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासू १५ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यां जर्यालय-२१६, दीप लक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.. २रा मजला, बी.आय.टी, चाव क्र.२५ समोर, एम.जी. मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांव बंधनकारक असणार नाहीत आणि सव अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य ालमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशीर पुढील प्रक्रिया करतील.

वर संदर्भीत अनुसूची: (मालमत्तेचे वर्णन)

खोली क्र.२०९, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, अमन शिव शंकर एसआरए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., शिवसृष्टी इमारत, समशान रोड डहाणुकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, जमीन सीटीएस क्र.८६० व ८१९(भाग) गाव कांद्रिवली तालका बोरिवली नोंदणी जिल्ह आणि उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

आज दिनांकीत २० जानेवारी, २०२३ श्री. दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिलांना खालील अनुसूचीत नमुद केलेली मालमत्ता श्री. गंगाराम जान पवार यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. विकेत्यांनी असे पस्तत केले आहे की त्यांनी खालील अनुसुचीत नमुद केलेली सदर स्थावर मालमत्ता अनुक्रमांक केआरएल/१४१४९/ २०१९ अंतर्गत हमी उपनिबंधकांकडे नोंदणीकत दिनांक ८ नोव्हेंबर, २०१९ रोजींचे अभिहस्तांकन करारनामानुसार ऑलिव्ह रेसिडेन्सी यांच्याकडून खरेदी केली आहे.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक, बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठचर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील . स्वाक्षरीकर्ता यांचे **कार्यालय २, मिना निवास,** भाऊ वडापावजवळ, रेल्वे स्थानका समोर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-८६ यांच्याकडे आजच्या तारखेपासून १४ (दोन्ही दिवसांसह) दिवसांत कळवावे. अन्यथा दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल.

घर क्र.डी-१२४ (एक खोली/मालमत्ता), क्षेत्रफळ ५३४ चौ.फू. (आता पाडण्यात आलेली), महसूल गाव चेंब्र, तालुका कुर्ला, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर जिल्हा, सीटीएस क्र.१२२१ व १२२१ (१ ते ८), क्षेत्रफळ ४४६ चौ.मी. (मालमत्ता कार्ड क्षेत्रानुसार), महापालिका वॉर्ड क्र.एम, करनिर्धारण क्र.एम-१२६७, डी/१२४ येथील जिमनीचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा खालीलप्रमाणे:

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

पश्चिमेस वा त्या दिशेने: श्री. मधुकर केशरीनाथ रावते यांची मालमत्ता: उत्तरेस वा त्या दिशेने: रस्ता; पुर्वेस वा त्या दिशेने: श्री. म्हात्रे व बंधु यांची

दक्षिणेस वा त्या दिशेने: श्री. मिठालाल मेडिकल

यांची मालमत्ता.

मधुबाला.जैन ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०१.२०२३

येथे मचित करण्यात येत आहे की आमचे अशील

श्रीमती पुनम डी. शिर्सेकर व श्री. रोहन जी. महाजन

यांना फ्लॅट क्र.३०१ व ३०२. ३रा मजला.

भाग्यविधाता म्हणून ज्ञात इमारत, भाग्यविधाता

कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन एस.क्र

९१(पी), गाव पांचपाखाडी, तालुका व जिल्हा

उाणे-४००६०१ ही जागा चित्रा व्ही. अलयर

सप्रिथा एम. किनी, रश्मी व्ही. अलयर व निखील

व्ही. अलयर यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा

मुळत: सन १९९२ मध्ये मे. गुरू बिल्डर यांनी सदर

न्लॅट श्रीमती संध्या बी. श्रृंगारपुरे यांच्याकडे विक्री

केला होता. ज्यांनी अन्य करारनामानसार सदर फ्लॅट श्रीमती इंदुमती आर. कुलकर्णी यांच्याकडे विक्री

केला. येथे नोंद असावी की, उपरोक्त दोन्ही मुळ

करारनामा हरवले आहेत. दिनांक ०७.०६.२००७

रोजीचे घोषणा करारनामाद्वारे नोंदणीकृत (टीएनएन५

४३४१-२००७) दिनांक २७.०७.२००४ रोजीचे

विकी करारनामा मार्फत सदर श्रीमती इंदमती आर

कुलकर्णी यांनी सदर फ्लॅट श्री. विजयकुमार डी.

अलयर यांच्याकडे विक्री केला. सदर श्री

विजयकमार डी. अलयर यांचे ०९.०२.२०१६

रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात चित्रा व्ही.

अलयर, सुप्रिथा एम. किनी, रश्मी व्ही. अलयर व

निखील व्ही. अलयर हे कायदेशीर वारसदार आहेत

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर

मालमत्तेबाबत आणि हरवलेले दस्तावेजाचे

ताबाबाबत विक्री. बक्षीस. भाडेपट्टा. वारसाहक्र.

अदलाबदल, तारण, मालकी हक्क, खासगी तारण

किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक

व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक

दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या

तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसात कळवावे. अन्यथ

अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा

स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि

आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/

किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा

५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर

रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

ड्रॉईट लिगल सोल्युशन

वकील. उच्च न्यायालय मंबर्ड

करण्यास मुक्त असतील

सचना

एम बक्षी हेवी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, यांचे व्यवसाय प्रमुख ठिकाण गोदरेज कॉलिजियम, कार्यालय क्र.८०१. सी विंग, एवराई नगरच्या मागे, सोमैय हॉस्पिटल रोड, सायन पुर्व, मुंबई-४०००२२, महाराष्ट्र, भारत यांनी दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ रोजीचे त्यांचे विक्री करारनाम क्र.बीयु३७९४६२ नुसार नोंदणीकृत टनेज-८०२ आणि ब्रॅण्डेड क्र.एस-९०० धारक डम्ब बार्ज फ्रन्ट रनर यांच्या नावे मालकीत्व बदलाकरिता आय.व्ही. कायदा १९१७ अन्वये श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट, कोलकाता (पूर्वीचे कोलकाता पोर्ट ट्रस्ट) यांच्याकडे अर्ज केला आहे. जर कोणासही याबाबत आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी संचालक मरीन दिपार्टमेंट श्याम प्रसाद मुखर्जी पोर्ट, कोलकाता, १५, स्ट्रॅण्ड रोड, कोलकाता-७००००१ येथे १५ दिवसात

PUBLIC NOTICE

कळवावे.

NOTICE is hereby given at large that 2 (two) original documents, namely, 1) Agreement dated 30-08-1978 made and entered into between M/s. Motiram Tolaram and Premnath Madanlal Agarwal & Janakrani Premnath AgarwaL, 2) Agreement for Sale dated 21-03-1993 made and entered into between Premnath Madanlal Agarwal & Janakrani Premnath Agarwal and Manjula Savji Chotalia & Savii Mavii Chotalia in respect of Flat No. B/15, Ground Floor, Kandivali Manish Co-Operative Housing Society Ltd., Shankar Lane, Kandivali (West), Mumbai 400067, are lost/misplaced by the present owner Mr. Ashok Savii Chotalia.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands against the lost/ misplaced original documents mentioned above by way of loss, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, inheritance maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 20/01/2023 Advocate

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE Иr. Pankaj Narendra Vora (Donee) Proposes Gift deed of Mother Smt. Vimla Narendra

Vora (Owner / Doner) Flat No. 7, 3rd Floor The Keshav Krupa CHS Ltd., Plot No.6 Cama Lane, Hansoti Lane, Ghatkopar (West) 400086, CTS No. 777, of Village Ghatkopar Kirol, Tal, Kurla, District of Mumbai Suburban Registered Under KRL-5-16891-2021 Dt. 16/11/2021 Smt. Vimla Narendra Vora (Owner/Doner) if any persons having any right title interest or claim of any nature whatsoever in the abovesaid flat is/are requested to submit documentary evidence in support of his/her / their claim/s. If any claim of any nature in or upon the said Original Agreement & Share Certificate wil bring to the notice of the undersigned within 15 days from the date of this notice failing Which No Claim Will Be Entertained By The Undersigned Secretary. Date 20/01/2023

Place: Mumbai For And On Behalf Of The Keshav Krupa Chs Ltd. Ghatkopar (west), Mumbai - 400086

Secretary/chairman/treasured

जाहीर सूचना र्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणुन देण्यात येत आहे

की, **आयसीआयसीआय बँक लिमिटेडद्वा**रा वितरीत **श्री** विजय स्वामीनाथ सिंग यांचे ओळखपत्र क्र.२२३१७१७ हे दिनांक १८.०१.२०२३ रोजी हरवले आहे. जर कोणार नदर ओळखपत्र सापडल्यास त्यांना विनंती आहे की त्यांनी सदर ओळखपत्र **व्यवस्थापक ऋण सेवा व व्यवस्थाप** समृह, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, औतमन इस्टेट, . सी विंग, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, चांदिवली फार्म रोड, म्हाडा कॉलनी समोर, चांदिवली, मुंबई, न**हाराष्ट्र**–४०००७२ यांच्याकडे आण्न द्यावेत. म्हण-भायसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना सुचित करण्यात येत आहे की, ओळखपत्र क्र.२२३१७१७ धारक अनिधकृत व्यक्तीकडे कोणत्याही रकमेचा व्यवहा करू नये.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, सदर ओळखपत्र धारण करणाऱ्या कोणाही व्यक्तीकडे रकमेचा व्यवहार केल्यास तो त्यांनी स्वत:च्या मुल्य, जोखिम व परिणामावर करावा आणि आयसीआयसीआय बँक कोणत्याही व्यवहाराकरिता बंधनकारक/जबाबदार असणार नाही.

च्या वतीने व कपित आयसीआयसीआय बँक लिमिटेड ठिकाण: मंबर्ड दिनांक: २०.०१.२०२३

जाहीर सूचना - आयडी कार्ड हरवले OICICI Bank

नोंदणीकृत कार्यातय : आयसी आयसी आय बँक ति., आयसी आयसी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ. जुना पाद्रा रोड, बडोदा-३९०००७ **कॉर्पोरेट कार्यातय :** आयसी आयसी आय बँक टॉवर्स, ब्रांद्रा कुर्ता कॉम्प्लेवस,

बांद्रा (पू), मुंबई - ४०००९१ सदर सर्वसामान्य जनतच्या माहितीसाठी आहे की, आयडी कार्ड क्र २२१४८१० असलेले आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केलेले श्री. राजन भरत जाधव यांचे एक आयडी कार्ड हे ट्रेनमध्ये जावसाजावसाजाव स्थाप करता जा उन्हों करता जा उन्हों जा अपने आवर पांच हुए जावन की उन्हें प्रजास करता जा दिनांक कर इतिवासी येथे प्रचास करताना दिनांक करा १९/६०२३ रोजी गहांक आणि , किंचा हरवर्त आहे. केणावा सापडत्यास मेंनेजर, डेन्ट सर्व्हिसेस ऑण्ड मेंनेजमेंट भ्रुप, आयरी आयरी आय बँक दिनिटेड, त्यामुळे आयसीआयसी आय बँक लिमिटेडच्या सर्व ब्राहकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, आयडी कार्ड क्र

२२१४८१० धारक कोणत्याढी अनिधकृत व्यक्तिना कोणतेढी प्रदान करू नथे. कृपया पुढे सूचना स्याची की कोणीढी सदर आयडी कार्डधारक कोणत्याढी व्यक्तिना प्रदान करित अंसल्यास त्याची/तिची स्वतःचा खर्च, जोखीम आणि परिणामांवर तसे करावे आणि आयसी कारों अंतर पहार ने विकास है। आयर्सी आयर्से के कोणत्याही प्रदानासाठी बंधनकारक आणि / किंवा जबाबदार राहणार नाही. सही/-ठिकाण : मुंबई दिनांक : २०/०१/२०२३

आयसी आयसी आय बँक लि. करिता

UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre, Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175

जनतेस हे कळविण्यात येते की युनिमनी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडद्वारा 24.01.2023 तारखेस, सकाळी 10.00 (वेळ) वाजता 101-105, First Floor, Express Chambers Andheri-kurla Road, Mumbai - 400069. (पत्ता) येथे गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्याचा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. लिलाव केले जाणारे सोन्याचे दागिने जे आपल्या पैशाची बाकी भरू शकले नाहीत अशा आमच्या अनेक ग्राहकाच्या कर्जाच्या खात्याचे आहेत. लिलावाची नोटिस कायदेशीरपणे या कर्जदारांना पाठविलेली आहे. लिलाव केले जाणारे सोन्याचे दागिने शाखेच्या नावासह खाली उल्लेख केलेल्या अनेक ग्राहकांच्या थकित कर्ज खात्याशी

Loan Nos: MUMBAJ - BANDRA (MMB)-1924930, 1965669. MUMBAJ -KALYAN (MUK)-1934413. MUMBAI-DOMBIVALI (MUL)-1946879.

For more details, please contact: Mr. NAVEEN SHETTY - 8291648221 (Reserves the right to alter the number of accounts to be

ed &/ postpone / cancel the auction without any prior notice.〕

ि SBI भारतीय स्टेट बेंक आरएसएमईसीसीसी भाईदर (६११७८), १ला मजला, लॅण्डमार्क इमारत, मॅक्सस मॉलच्या समोर, भाईदर (पश्चिम)-४०११०१. दूर.:०२२–२८१४९१०७. ई-मेल: sbi.61178@sbi.co.in

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार श्री. विजय बिपीनभाई पांचाळ (कर्जदार) व श्रीमती ज्योती विजयभाई पांचाळ (सह-कर्जदार), खोली क्र.६, मंगल भवन, मंचुभाई रोड, सुचक हॉस्पिटलजवळ, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७ (गृह कर्ज खाते क्रमांक:३९१४७४८६५३९) बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मृद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १४.१२.२०२२ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले मिक्यरीटाययेशन ॲन्ड रिकत्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲमेटम ॲन्ड एनफोर्ममेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर १७.१२.२०२२ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक १७.१२.२०२२ रोजी देय रक्कम रू.८९.५०.३१७/-सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग् असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिर्नान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१३०४, १३वा मजला, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ६५.४३ चौ.मी., बी विंग, टॉवर बी, अल्टा मॉन्टे, सीटीएस क्र.८२४(भाग), ८२१, ८१२, ८१३, ८२१(भाग), ८११ ए/७(भाग), ८४४, ८९४ए/९ ते ए४, ८२९(भाग), ८२४(भाग), ८२५(भाग), पश्चिम द्रुतगती महामार्ग कोकणी पाडा, कुरार गाव, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७.

दिनांक: १९.०१.२०२३ प्राधिकत अधिकारी ठिकाण: भाईंदर स्टेट बँक ऑफ इंडिया

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given to Public at larg that I, Mrs. Naseem Bano D/o. Noc Mohammed Mahida, resident of Room Nos. 14/15, 2nd floor, 40, Zakaria Masjid Street, Dongri, Mumbai- 400009, that my Brother Mr Haroon Rashid S/o. Noor Mohammed Mahida is not residing with us at our above address since more than Six months, I have given he entire Share from the Property of our Father no any relation with him, and in future if he does any Crime / wrong things and/or any monetory dealings with any person/s we will not be held responsible in any manne Place: Mumbai

Mrs. Naseem Bano Date: 20/01/2023 Noor Mohammed Mahida

शुद्धिपत्रक

दिनांक २९.१२.२०२२ रोजी दैनिक मंबई लक्षदीप (मराठी) आणि दिनांक ३०.१२.२०२२ रोजी ॲक्टिव्ह टाईम्स (इंग्रजी) या वृत्तपत्रात ॲडव्होकेट श्री. नेविल पी. छेडा यांच्याद्वारे प्रकाशित जाहीर सूचनेबाबत. मालमत्तेच्या अनुसुचीमध्ये फक्त फ्लॅट क्र.१७०६ नमुद आहे आणि फ्लॅट क्र.१७०५ चे तपशील नमद केलेले नाही. म्हणन मालमत्तेची अनुसूची खालीलप्रमाणे सुधारित वाचावी गैरसोयीबद्दल दिलगिरी. सूचनेमधील अन्य इतः मजकूर वैध आणि अपरिवर्तीत आहे.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसूची ालकीत्वावरील निवासी जागा अर्थात (१) फ्लॅट क्र.१७०५, १७वा मजला, तसेच भागप्रमाणपत्र क्र. २४५ अंतर्गत नोंद अनुक्रमांक १२२१ ते १२२५ (दोन्हीसह) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) चे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स आणि (२) फ्लॅट क्र.१७०६, क्षेत्रफळ ५४९ चौ.फु. १७वा मजला, तसेच भागप्रमाणपत्र क्र.२४६ अंतर्गत नोंद अनक्रमांक १२२६ ते १२३० (दोन्हीसह) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) चे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स, समर्थ दीप म्हणून ज्ञात इमारत क्र.११, श्री स्वामी समर्थ प्रसन्न ओशिवरा ईस्ट युनिट नं.१२ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्र.बीओएम/डब्ल्यु-के/डब्ल्यु/एचएसजी टीसी/९०२०/९५-९६ दिनांक ०९.०५.१९९५ इमारत क्र.११, इंद्र दर्शन, केएल वालावलक मार्ग, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. जमीन सीटीएस क्र.१/२१५. गाव ओशिवरा, तालका अंधेरी, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व

सही/ श्री. नेविल पी. छेडा वकील, उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०१.२०२३

पर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. अमिश ए. मोदी** यांना सर्व अधिभारापासून मक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य अधिकार असलेलं , ब्रालील अनुसुचीत नमुद केलेली मालमत्ता अर्थात खोलीबाबत मालकीत्व अधिकार विक्री. हस्तांतर करण्याची इच्छा आहे.

आम्ही सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करीत भाहोत की, जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुदं सदर सदर दुकान मालमत्तेवर विक्री, बक्षीस, गांडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण (तत्सम किंवा इतर), अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा कायदेशीर हक्क, लिव्ह ॲर्ण्ड लासन्स, करारनामा. परिरक्षा. पारिवारीक व्यवस्था. जप्ती किंवा कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाद्वारे पारीत हकूमनामा, आदेश किंवा अन्य इतर प्रकारे . होणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी -वरुपात आक्षेप/टाव्याचे पष्टार्य ट्रास्तावेज व इतर ाव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **५ दिवसांच्या** आत खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय-<mark>२१६, दीप लक्ष्मी को-ऑप. हौसिंग</mark> सोसायटी लि.. २रा मजला. बी.आय.टी. चाळ क्र.२५ समोर, एम.जी. मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य गलमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशील

वर संदर्भीत अनुसूची (मालमत्तेचे वर्णन)

खोली क्र.जे-<mark>१</mark>१, चाळ क्र.के, तळमजला क्षेत्रफळ २०० चौ.फु. क्षेत्र, श्री गणेश वेल्फेअर सोसायटी, जलाराम मंदिराच्या मागे, चारकोप गाव, एम.जी. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, सर्व्हे क्र.१६, हिस्सा क्र.१, २ व आणि सीटीएस क्र.५५६, गाव चारकोप, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील

आज दिनांकीत २० जानेवारी, २०२३ श्री टीपक एन गणे वकील व कायदेशीर सल्लागार

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given at large that an original Share Certificate No.15 for five fully paid up shares of Rs.50/- bearing distinctive Nos. from 71 to 75 (both inclusive) in respect of Flat No.B/15 on Ground Floor, in the building known as Kandivali Manish Co-on Hsg. Soc. Ltd., situated at Shankar Lane, Kandivali (West), Mumbai 400067, is lost nisplaced by the present owner Mr. Ashol

Savji Chotalia.

All persons who have any claim right title and/or interest or demands in or against the original Share Certificate No.15 by way of loss, mortgage, charge, trust, lien, possession attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Aakruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 20/01/2023

Equity share capital

Corrigendum

Public Notice which was published in Mumbai Lakshadeep on dated 19th January 2023, of Sarita Shivaji Nalawade, **Flat No. 303**, at Shree Santoshimata CHSL., Ghatkopar (W) shall be read as objection should be raised within 8 days nstead of 3 days.

Advocate Aarti Govind Gunjal

Corrigendum

Public Notice which was published in Mumbai Lakshadeep on dated 19th January 2023, of Shivaji Vishnu Nalawade, **Flat No. 304**, at Shree Santoshimata CHSL., Ghatkopar W) shall be read as objection should be raised within 8 days nstead of 3 days.

Advocate Aarti Govind Gunjal

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल श्री. नितीन पांडुरंग उतेकर आणि सौ सुषमा नितीन उतेकर् (लग्नाआधीचे नाव - सुषमा केशव धराडे) यांनी खालील मिळकत सौ. माया रघु निकम

	11 14 3 11 - 116111 11111 1 1 1 1 1 3 4 1 1 1 1 1 - 116 1	
ावाचे नाव	मिळकतीचे वर्णन	क्षेत्रफळ
गौजे : घाटकोपर	सदिनका क्र. २११, इमारतीचे नाव श्री साई जनता एस आर	२०.९० चौ मीटर
ालुका : कुर्ला	ए को ऑप हौसिंग सो लि. सी टी एस क्रमांक. ५७२०	कारपेट
जेल्हा : मुंबई उपनगर		

बायजाबाई रघ निकम या सदर मिळकतीची झोपडपट्टी पनर्विकास योजनेअंतर्गत पात्र होत्या. दिनांक २०/०९/१९९७ ०७/०८/२००७ नुसार देण्यात आले.

तसेच सदर मिळकती बहल नोटराइझ करारनामा सद्धा सौ. माया रघ निकम यांच्यासोबत दिनांक १०/१०/१९९९ रोजी श्री साई जनता एस आर ए को ऑप हौिसंग सो. लि. आणि मे. स्कायलार्क बिल्ड यांनी केला आहे. सदर वर उल्लेख केलेल्या सदिनिकेवर माया रघु निकम यांच्या ऐवजी कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही वारसाहक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत या दूरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदपत्र माझे ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी, ठाणे (पश्चिम) पिन — ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल व श्री. नितीन पांडुरंग उतेकर आणि सुषमा नितीन उतेकर हे सदर मिळकत माया रघु निकम यांच्या कडून् विकत घेऊन

पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव ठेवतील.

डॉ. सुर्यकांत एस. भोसले, वकील

2000.00

2000.00

2000.00

ELEGANT FLORICULTURE & AGROTECH (I) LIMITED

Regd. Office: Gut No.358, Village: Mouje Kashal, Taluka: Maval, Vadgaon, Pune-412106 Email Id: elegantflora2012@gmail.com | Web Site: www.elegantflora.in CIN No. L01110PN1993PLC217724

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2022 (R (Rs. In Lakhs) Nine Month ended Year ended Quarter ended | 30.09.2022 | 31.01.2021 (Unaudited) (Unaudited) 31.12.2022 31.12.2021 31.03.2022 (Unaudited) (Unaudited) 31 12 2022 (Audited) (Unaudited) 24.14 34.57 42.82 103.10 150.96 Total Income from operations Net profit/loss for the period before tax and exceptional items 7.53 28.60 57.87 19.11 Net profit/loss for the period after tax(after exceptional items) 3.17 7.53 28.60 13.98 57.87 13.90 Total comprehensive income for the period(comprising profit for the 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00

2000.00

2000.00

Other equity (excluding revaluatuion reserves 108.82 Earning per share(in Rs.) (face value of Rs.10/- each) Basic (Not Annualised 0.07 0.04 Diluted(Not Annualised) 0.02 0.14 0.29 0.07 I.The above is an extract of detailed format of Standalone Financial Results for the quarter & Nine Month ended 31st December, 2022 filed with Bombay Stock Exchange on 18.01.2023 he full format of the said financial results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.elegantflora.in)

2000.00

The above results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company. For Elegant Floriculture & Agrotech (I) Limited Place: Mumbai Date: 19.01.2023 Director

period(after tax) and other comprehensive income (after tax)

PSB भारतीय स्टेट बैंक पाऊक मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, जीवन सेवा ॲनेक्स इमारत, १ला मजला, एलआयसी कॉम्प्लेक्स, नानावटी हॉस्पिटलजवळ, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५४.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) बर्गीकृत करण्यात आले. सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ चे कलम १३(२) अन्वये यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदाराँना कळविण्यात येत आहे. मागणी सूचनेची एनपीएची कर्जदाराचे नाव प्रतिभत मालमत्तेचे

弱 .	व पत्ता	वर्णन	तारीख	तारीख	रक्कम
i –					1411
१	आकाश अवधेश उपाध्याय,	फ्लॅट क्र.४०५, ४था मजला, बी विंग, क्षेत्रफळ	१९.१२.२०२२	२७.११.२०२२	खाते क्र.
	फ्लॅट क्र.४०५, ४था मजला, बी	५६० चौ.फु. कार्पेट, साई वंदना इमारत, सर्व्हे			४०६१०७१७५६२,
	विंग, साई वंदना, गाव आयरे,	क्र. ९३, हिस्सा क्र.बी/२, गाव आयरे,			४०६१६७३०३२७
	डोंबिवली (पु.), ता. कल्याण,	डोंबिवली (पु.), ता. कल्याण, जि. ठाणे-			दि.१९.१२.२०२२ रोजी देय
	जि. ठाणे-४२१२०१.	४२१२०१ येथील स्थावर मालमत्ता.			रकम रु.४१,८४,७८७.००
?	अमित राघवेंद्र देशपांडे, शिखा	फ्लॅट क्र.ई-००२, तळमजला, ई विंग, क्षेत्रफळ	२८.१२.२०२२	२४.१२.२०२२	खाते क्र.
	अमित देशपांडे, फ्लॅट क्र.३,	६६५ चौ.फु. कार्पेट, चंद्रोदय कोहौसोलि.,			३९६९३११९०३२,
	बी विंग, ३रा मजला, वरदमुर्ती	आदित्य विश्वा कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र.२८, हिस्सा			३९६९३२२३९४०
	अपार्ट., पोस्ट ऑफिसजवळ,	क्र.१३, ३२२, हिस्सा क्र.१, ३३, हिस्सा क्र.१,			दि.२८.१२.२०२२ रोजी देय
	बदलापूर पु., ठाणे-४२१५०३.	३४, हिस्सा क्र.४, गाव कात्रप, बदलापूर पुर्व,			रक्कम रु.२७,६५,६९९.००
		ताजिल्हा ठाणे-४२१५०३ येथील स्थावर			
		मालमत्ता.			
Ŋ	किशोर नविनचंद्र रावल, २/	फ्लॅट क्र.१८०४, १८वा मजला, ए विंग,	२७.१२.२०२२	08.88.2022	खाते क्र.
	३, वर्मा नगर, लक्ष्मी इस्टेट, जुना	क्षेत्रफळ २६९ चौ.फु. कार्पेट, सुहास मोदी			३७६२३१२८१३६,
	नागरदास रोड, अंधेरी (पुर्व).	एसआरए कोहौसोलि., सुहास मोदी रोड, राम			३७६९०८३५०९७,
		नगर, सीटीएस क्र.३,४,५,६ व ७, गाव वाढवण,			३७६२३१५१८०२
		कांदिवली (पुर्व), तालुका बोरिवली, जिल्हा			दि.२७.१२.२०२२ रोजी देय
		मुंबई-४००१०१ येथील स्थावर मालमत्ता.			रक्कम रु.३५,११,०९५.००
Х	श्री. मनिष कोठारी, श्रीमती	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, क्षेत्रफळ ३३.८५	२९.१२.२०२२	08.09.2022	खाते क्र.
	अभिलाषा कोठारी, फ्लॅट	चौ.मी. कार्पेट व बाल्कनी क्षेत्र ५.४५ चौ.मी.,			४०४०५३५७१७०,
	क्र.१०४, श्री कृष्ण निवास,	गोकुळ गॅलेक्सी २ इमारत, प्लॉट क्र.१४, सर्व्हे			४०४०९१०७१४७
	आगाशी रोड, जैकात नाका,	क्र.८३१/०२(भाग), गाव माहिम, तालुका			दि.२९.१२.२०२२ रोजी देय
	विरार, पालघर-४०१३०३.	पालघर, जिल्हा पालघर-४०१२०९ येथील			रक्कम रु.२०,२६,९४४.००
		स्थावर मालमत्ता.			
ч	संतोष सदाशिव गेलये, खोली	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, बी विंग, क्षेत्रफळ	२१.१२.२०२२	30.80.8088	खाते क्र.
	क्र.१७, माऊन्ट गॅलेक्सी, रोड	५७७.२७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, साई वंदना इमारत,			४०६१०११४६३२,
	क्र.२७, महाराष्ट्र वडापावजवळ,	सर्व्हे क्र.९३, हिस्सा क्र.बी/२, गाव आयरे,			४०६१६९४३२०१
	शांती नगर, ठाणे, मुंबई-	डोंबिवली (पु.), ता. कल्याण, जि. ठाणे-			दि.२१.१२.२०२२ रोजी देय
	४००६०४.	४२१२०१ येथील स्थावर मालमत्ता.			रकम रु.४७,०७,२५३.००
सच	नेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सच	ना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदार	तंना येथे कळविण्या	त येत आहे की.	. त्यांनी सदर सचना प्रकाशन

ु जारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सिक्यूरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी

ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक: १९.०१.२०२३ स्टेट बँक ऑफ इंडिया

इंडियन <u>बैंक</u> Indian Bank ALLAHABAD 🔥 डलाहाबाद

पहिला मजला. बी-विंग. १०१. निओ विक्रम कोहौसोलि.. सहकार नगर, न्य लिंक रोड. अंधेरी (प). मुंबई-४०० ०५८. दि.३१.०१.२०२३ रोजी मेगा ई-लिलाव, स.११.००वा. ते सायं.०५.०० वा. सरफायसी कायदा २००२ अंतर्गत जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्वावर ई-लिलाव https://

www.mstcecommerce.com वेबसाइटवर प्रदान केले आहे. परिशिष्ट-४-अ, (नियम ८ (६) मधील तरतूद पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन औंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या सहवाचित

नियम ८(६) च्या तरतूदीनुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना वेथे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदाराना सूचना देण्यात थेत आहे की, खाली वर्णन केलेली स्थावर मालमता इंडियन बँकेकडे गहाण/शुल्क आकारली आहे, ज्याचा बांधकामित /सांकेतिक/ वास्तविक ताबा इंडियन बँकेच्या प्रतिभूत धनकोंच्या अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे, खाली नमूद केलेल्या खात्यांच्या वसुलीसाठी ३१.०१.२०२३ रोजी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जेथे आहे जाये आहे जाये आहे जि जे आहे या तत्वावर विक्री केली जाईल :

दस्तऐवज, मालमत्ता आणि निरीक्षणाची तारीख : २७.०१.२०२३				११.०१.२०२३ रोजी स.११.००	•वा. ते दु.४.०० वा. पर्यंत इसा	रा रक्कम ठेव
अ.	मालमत्तेचे वर्णन्	कर्जदाराचे	जामिनदार्/्	प्रतिभूत कर्जाची रक्कम	आरक्षित किंमत (आर.पी.)	शाखेचा पत्ता व विक्री
क्र.	(ताबाचा प्रकार)	नाव	तारणकर्त्याचे नाव		इसारा रक्कम ठेव (इरठे)	तपशिलाकरिता संपर्क तपशिल
१	फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, इमारत क्र.१९, इमारत टा ईप-बी , सोधी रेसिडेन्सी, गाव पाम टेंभी, वृंदावन नगरी, नवापूर रोड, बोईसर (प), पालघर- ४०१५०१ (सांकेतिक ताबा)	श्री.अजिज सलाउद्दीन कुरेशी (कर्जदार)	श्री.अजिज सलाउदीन कुरेशी (तारणकर्ता)	दिनांक २३.०८.२०१९ रोजीच्या मागणी सूचनेनुसार रू.२३,८१,७५६/- + वसूलीच्या तारखेपर्यंतचे व्याज आणि खर्च, शुल्क आणि इतर खर्च.	आर.पी.:१२,८०,०००.०० (रू. बारा लाख ऐंशी हजार फक्त) इरठे: १,२८,०००.०० (रू. एक लाख अड्डावीस हजार फक्त)	१४३ पॉलीन सिस्टर्स
2	बंगला क्र.३, तळ +१ मजला, फेज-१, प्लॉट क्र.१ वर स्थित मंत्र पॅराडाईज प्रकल्प, संबंधीत जमिन एस.क्र.४१/१, गाव काजळी, तालुका तलासरी, जि.पालघर येथे बिल्ट अप क्षेत्र १०७६.३९ चौ. फूट. (वास्तविक ताबा)	श्री.राहुल कपूर (कर्जदार)	श्री.राहुल कप्र (तारणकर्ता)	दिनांक ०२.०७.२०१८ रोजीच्या मागणी सूचनेनुसार रू.७४,६३,४७२/- + वसूलीच्या तारखेपर्यंतचे व्याज आणि खर्च, शुल्क आणि इतर खर्च.	आर.पी.: ३१,००,०००.०० (रू. एकतीस लाख फक्त) इरठे: ३,१०,०००.०० (रू. तीन लाख दहा हजार फक्त)	सोसायटी, वॉटरफिल्ड रोड, वांद्रे (प), मुंबई शाखा : वांद्रे पश्चिम, शाखा प्रमुख: श्री. आशुतोष मौर्य
ж	फ्लॅट क्र.४०१, १ला मजला, इमारत क्र.१०, सोधी रेसिडेन्सी, गाव पाम टेंभी, वृंदावन नगरी, नवापूर रोड, बोईसर (प)-४०१५०१, श्री.दयाराम एच. चौधरी व श्रीमती मंजू दयाराम चौधरी यांच्या नावे. (सांकेतिक तावा)	श्री.दयाराम हेमाराम चौधरी (कर्जदार)	श्री.दयाराम हेमाराम चौधरी (तारणकर्ता)	दिनांक २३.०२.२०२२ रोजीच्या मागणी सूचनेनुसार रू.२४,८४,४७४/- + वसूलीच्या तारखेपर्यंतचे व्याज आणि खर्च, शत्क आणि इत्तर खर्च.	आर.पी.:१६,९७,०००.०० (रू.सोळा लाख सत्त्याण्णव हजार फक्त) इरठे:१,७०,०००.०० (रू. एक लाख सत्तर हजार फक्त)	मोबा.क. ७७३८१५२०३७

अधिक तपशील आणि अटी आणि नियम डाउनलोड करण्यासाठी, कृपया येथे भेट द्या: (१) https://www.indianbank.in, (२) https://www.mstcecommerce.com, (३) https:// www.ibapi.in ई-लिलावासाठी प्लॅटफॉर्म (https: www.mstcecommerce.com) आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाता मे. एमएसटीसी लिमिटेड द्वारे प्रदान केले जाईल, त्यांचे नोंदणीकृत सी. ए.जे.सी. बोस रोड. कोलकाता-७०० ०२० (संपर्क फोन आणि टोल फ्री क्रमांक ०७९-४१०७२४१२ / ४११/ ४१३ किंवा १८००-१०३-५३४२) येथे आहे

संभाव्य बोलीदारांकरिता महत्त्वाची सूचना : (https:// www.mstcecommerce.com द्वारे ई-लिलाव, इस्ठे तारखेला किंवा त्यापूर्वी इच्छुक बोलीदाराने नोंदणी पूर्ण केली पाहिजे आणि ग्लोबल वॉलेटमध् इरठे शिल्लक असणे आवश्यक आहे.) बोलीदाराने पुढील गोष्टी औपचारिकता आधीच पूर्ण करणे आवश्यक आहे :- पायरी १ : बोलीदार / खरेदीदार नोंदणी - ई-लिलाव पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी बोलीदार (वर दिलेली र्लिक) http://www.mstcecommerce.com (म्हणजे https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) त्याचा मोबाइल वापरून क्रमांक आणि ईमेल आयडी पायरी २ : केवायसी पडताळणी - आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बोलीदार. केवायसी दस्तऐचज ई-लिलाव सेवा प्रदात्याद्वारे सत्यापित केले जातील (२ कार्य दिवस लागू शकतात). पायरी ३ : त्याच्या ग्लोबल इरठे वॉलेटमध्ये इरठेची रक्कम हस्तांतरित करणे: ई-ऑक्शन पोर्टलवर तयार केलेले चलन वापरून एनईएफटी / ट्रान्सफर वापरून निधीचे ऑनलाइन / ऑफ-लाइन हस्तांतरण. पायरी १ ते पायरी ३ बोलीवाराने इरठे तारखेला किंवा त्यापूर्वी पूर्ण केले पाहिजे.

दिनांक ः १२.०१.२०२३ प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक टीप: वरील दिलेल्या तारखेला ही विक्री ठेवण्याबद्दल आणि इतर तपशीलांबद्दल वरील कर्जाचे कर्जदार / जामीनदार / तारणकर्त्यांना ही सूचना देखील आहे.

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

Limited, Goregaon (West), Mumbai.Notice is hereby given to general public that M/s. Prism Gas Detection Pvt. Ltd availed Ioan against the mortgage of unit 213, Oshiwara Industrial Centre Premises CHSL situated at CTS No.161, Opp. Oshiwara Bus Depot, New link road, Goregaon West, Mumbai-400104

by society as and by way of security.

Industrial Centre Premises CHSL in favour of said M/s. Prism

DATED THIS 12TH DAY OF DECEMBER, 2022 (HITESH D. PATEL)

ADVOCATE HIGH COURT **BLOCK 9, BLDG NO.25 SHREE GOVIND** NAGAR SOCIETY, NEAR MARUTI TEMPLE, GOVIND NAGAR, BORIVLI (WEST), MUMBAI: 400 092

I am concerned for my clients, Saraswat Co-Operative Bank

The said M/s. Prism Gas Detection Pvt. Ltd also deposited Ten shares of Rs.50 each bearing Distinctive Nos 971 to 980 (Both Inclusive) represented by share Certificate No.098 issued

The said Share Certificate No.098 issued by Oshiwara Gas Detection Pvt. Ltd has been misplaced by my clients.

Any persons having any claim, right, title, interest against, to or in respect of the said Share Certificate are hereby called upon to inform the society in writing within 7 days from the date of publication here of, failing which the society shall issue Duplicate Share Certificate to said M/s. Prism Gas Detection

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९११७६, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्घागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.